

मुंबई-माझे अनेक उद्योगपती मित्र आहेत. मध्यंतरी बारामतीला गौतम अदानी आले होते. त्यांनाही मी बोलू शकतो. ३५ वर्षांच्या राजकीय जीवनात अनेक महत्त्वाच्या विकास कामांना निधीही दिला. परभणी महानगरपालिकेची इमारत अद्ययावत बांधू. महापालिकेत सरकारने मान्यता दिली तर भरती करू. परभणीकरांना हेवा वाटेल असे क्रीडा संकुल तयार करून देईल, क्रीडा खाते माझ्याकडेच असल्याचेही पवारांनी सांगितले. परभणीतील सय्यद शाह तुराबुल हक्क दर्गाह, परदेश्वर मंदिर परिसर याचा विकास आराखडा तयार करून निधी देवू. परभणी शहर दत्तक घ्यायला तयार पण महापालिकेत राष्ट्रवादीचे घड्याळ आणि तुतारीच्या सर्व उमेदवारांना निवडून घ्या असे आवाहन अजित पवार यांनी केले.

## आवादा कंपनी विरोधात दलित शेतकऱ्यांचा आक्रोश

### गुंडशाही, धमक्या आणि प्रशासनाची मूक संमती; केजमध्ये कायद्याची हत्या!

केज (प्रतिनिधी)-केज तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेची अक्षरशः चिरफाड सुरू असून प्रशासन मात्र थंडगार बसले आहे. खून, भ्रष्टाचार, विनयभंग, ट्रॉसिटी, मारहाण, गुंडगिरी, शालेय विद्यार्थ्यांना त्रास अशा घटना रोज घडत असतानाही येथील प्रशासनाला काहीही देणेघेणे नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे. केंद्र शासनाच्या नावाखाली विजनिर्मितीसाठी पवनचक्की उभारण्याचे काम आवादा कंपनीला देण्यात आले. मात्र विकासाच्या नावाखाली केज तालुक्यात गुंडशाहीला खतपाणी घालण्याचे काम सुरू आहे का? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे. कारण कंपनी आल्यानंतर परिसरात पैशासाठी गुंडांचा वावर वाढला असून, सामान्य शेतकरी भयाच्या सावलीत जगत आहे. कानडी माळी परिसरातून पवनचक्कीसाठी पोल व तारांचे कनेक्शन टाकताना कायद्याची सरळसरळ पायमल्ली करण्यात येत आहे. ज्यांच्या शेतातून वीज लाईन नेली जात आहे, त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणे बंधनकारक असताना, गुंडांच्या धाकाने जबरदस्तीने पोल उभारले जात आहेत, असा धक्कादायक आरोप समोर आला आहे.



या अन्यायाचा बळी ठरले आहेत सुखदेव नागु मस्के, हातावर पोट असलेले दलित शेतकरी. त्यांच्या शेतजमिनीत कोणतीही परवानगी न घेता गुतेदाराने वाघमारे नावाच्या व्यक्तीमार्फत धमक्या देत - जो मोबदला दिला जाईल तो घ्या, नाहीतर परिणाम भोगा असा उघड इशारा दिल्याचा आरोप आहे. संपूर्ण दलित कुटुंबाला दहशतीखाली ठेवण्यात आले आहे. या गंभीर प्रकरणी सुखदेव मस्के यांनी दि. २३ डिसेंबर रोजी केज तहसीलदारांकडे लेखी तक्रार दिली. मात्र एक महिना उलटूनही एकही अधिकाऱ्याने शेतात पाय ठेवला नाही, चौकशी तर दूरच राहिली. यामुळे प्रशासन दलितांबाबत जाणीवपूर्वक उदासीन आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. गुंड धमकावतात, कंपनी काम सुरू ठेवते आणि प्रशासन गप्प का? दलित शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी कोणाचा आशीर्वाद आहे? आवादा कंपनीला संरक्षण देणारे अधिकारी कोण? असे विविध प्रश्न जनतेला पडले आहेत. आज केज तालुक्यात दाल में कुछ काला नाही, पूर्ण डाळच काळी आहे अशी चर्चा उघडपणे सुरू आहे. जर दलित शेतकऱ्याला न्याय मिळत नसेल, तर कायद्याचा धाक फक्त गरीबांसाठीच आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास आवादा कंपनीविरोधात आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते व दलित संघटनांनी दिला आहे. वादळ वार्ता या प्रकरणाचा पाठपुरावा थांबवणार नाही. न्याय झाला नाही, तर हा आवाज तालुक्यापुरता मर्यादित न राहता राज्यभर घुमणार, हे निश्चित.

## केज शहराच्या विकासाला चालना देणारे महत्त्वपूर्ण पाऊल

### केज येथे लवकरच ई-बस आगार; आ.मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश

दैनिक वादळ वार्ता  
केज । प्रतिनिधी



केज शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात असून, येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एस.टी.) अत्याधुनिक ई-बस आगार व चार्जिंग स्टेशन लवकरच उभारण्यात येणार आहे. आमदार नमिता मुंदडा यांनी केजसाठी स्वतंत्र आगाराच्या मागणीसाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, या प्रस्तावावर महामंडळाने अधिकृत कार्यवाही सुरू केली आहे.

मुख्यमंत्री सचिवालयाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार, महामंडळाच्या ५१५० ई-बस प्रकल्पांतर्गत केज येथे नव्या आगाराची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे. सध्या केज हे तालुक्याचे ठिकाण असून येथे केवळ बसस्थानक कार्यरत आहे. धारूर, कळंब व अंबाजोगई या जवळच्या आगारांवर केजची

वेळापत्रकांनुसार बससेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. या निर्णयामुळे केज शहरासह संपूर्ण ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार असून, पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त आणि आधुनिक ई-बससेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. याचा फायदा विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या परिचय मंत्री प्रताप सरनाईक आणि मंत्री पंकजाताई मुंदे यांचे आभार मानले आहेत. केज शहरासाठी ही योजना केवळ दळणवळणापुरती मर्यादित न राहता, विकास, रोजगार आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणारी ठरणार असल्याचे नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

## नंदुरबार जिल्हा प्रशासन 'जनगणना २०२७' साठी सज्ज

### जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष प्रशिक्षण संपन्न

दैनिक वादळ वार्ता  
नंदुरबार । दिपक गोसावी



देशाच्या विकास नियोजनाचा कणा असलेल्या 'जनगणना २०२७' च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. आगामी जनगणनेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आणि संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक आणि प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला जिल्हातील महसूल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हातील सर्व तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, नायब तहसीलदार आणि संबंधित कर्मचारी केवळ मार्गदर्शनच नव्हे, तर प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना येणाऱ्या संभाव्य अडचणींवरही या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक पातळीवरील

## जनावरांचे दूध वाढवणारे घातक रसायन बनवणारा अड्डा उद्धवस्त; २० लाखांचा मुद्देमाल जप्त

### नंदुरबारमध्ये गुन्हे शाखेचा मोठा दणका

दैनिक वादळ वार्ता  
नंदुरबार । दिपक गोसावी



दुभत्या जनावरांचे दूध वाढवण्यासाठी मानवी आरोग्यास आणि जनावरांच्या जिवाला घातक ठरणारे रसायन बनविणाऱ्या टोळीचा नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण २० लाख २० हजार ३२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नंदुरबार शहरातील नवा गवळीवाडा परिसरात तुकाराम ऊर्फ खोक्या लाला गवळी हा इसम आपल्या राहत्या घरी विविध रसायनांचे मिश्रण करून एक घातक द्रव तयार करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. हे रसायन इंजेक्शनद्वारे जनावरांना देऊन नैसर्गिक क्षमतेपेक्षा जास्त दूध काढले जात होते. हे दूध

रसायने मिळून आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे त्यात तुकाराम ऊर्फ खोक्या लाला गवळी (वय ५५, रा. नंदुरबार), आशिक लियाकत सरदार (वय २४, रा. पश्चिम बंगाल) असे आहेत. आरोपींविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३, २१०, २७४, २७६ आणि प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसायनयुक्त भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यासाठी आणि प्राण्यांसाठी अत्यंत घातक आहे. अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

## धुळे-सुरत महामार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत महिला जागीच ठार, पती गंभीर जखमी

दैनिक वादळ वार्ता  
नंदुरबार । दिपक गोसावी



धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा वेगाचा थरार पाहायला मिळाला. पानबारा गावाजवळ दिनांक ९ रोजी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एका ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक ९ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास नावली येथील रहिवासी अशोक रामचंद्र कोकणी हे आपल्या पत्नी जगणीबाई अशोक कोकणी यांच्यासह दुचाकीने (क्रमांक MH 39 S 2130) प्रवास करत होते. पानबारा गावाजवळ मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने (क्रमांक TS 08 UB 6315) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आणि पती-पत्नी दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात जगणीबाई कोकणी

यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि १०३३ या आपत्कालीन रुग्णवाहिकेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी झालेल्या अशोक कोकणी यांना तातडीने प्राथमिक उपचार देऊन विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातातून महामार्गावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, ज्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. विसरवाडी पोलिसांनी या प्रकरणी अपघाताची नोंद केली असून, फरार ट्रक चालकाचा आणि घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

# संपादकीय हसण्याचा शोध

नव्या वर्षाची सुरुवात धुमधडाक्यात झाली आहे. ३१ डिसेंबरचा हँगओव्हर अजूनही गेलेला नाही. चढलेलं डोक उतरलेलं नाही. अनेकांनी लटपटत्या पायांनीच नव्या वर्षात पदार्पण केलं आहे. पाय लटपटत असले तरी मन आनंदाने भरून गेले आहे. सर्वांनाच कमी-जास्त आनंद झालेला दिसतो आहे. हल्ली नुसता 'आनंद झाला' असं चालत नाही. आनंद दिसावा लागतो. आनंद दाखवावा लागतो. आनंद दाखवणं जोरात सुरू आहे. सर्वत्र आनंदाचा सेल लागला आहे. वय झालेल्या काहीजणांना ऐन आनंदाच्या क्षणी मागचं बरं वाईट आठवतं. हळहळ वाटते. हळहळण्याने आनंदाची गंमत द्विगुणित होते असं म्हणतात. नव्या वर्षाची सुरुवात असल्याने फक्त आनंदाचं तेवढं बोलायचं, दुःखातही आनंद शोधायचा, स्वतःला मोकळं सोडून खळखळून हसायचं, असं ठरवलं आहे. रिचर्ड शेखर नावाचे अमेरिकन नाट्य दिग्दर्शक, रंगतंत्रकार आणि संशोधक आहेत. ते प्रयोगशील कलांच्या उगमाचा अभ्यास करण्यासाठी जगभर फिरतात, जंगलं तुडवतात, आदिवासी पांडे पालथे घालतात. त्यांनी आपल्या 'परफॉर्मन्स स्टडी' या संशोधन ग्रंथात आदिम संस्कृतीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. 'माणसं का हसतात, का हसवतात', या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींसाठी सखोल अभ्यास केला आहे. शेखर म्हणतात - पूर्वी माणसं कळपाने शिकारीला जात. जंगलातल्या हिंस्र प्राण्यांना धाबकावयला विशिष्ट लयीत आवाज काढत, किचाळत. गोंधळलेले प्राणी सैरावेरा पळत आणि नेमके सापळ्यात अडकत. हसणं हे शस्त्र आहे. हसण्यात धाक आहे, धमकी आहे आणि गंमतही आहे. सत्तेतले हिंस्र लोक युद्धाला धाबकात नाहीत, पण विनोदाला धाबकात. हसवणाऱ्यांना तुफानात डांबतात. पूर्वी 'चारचीघात जौरजोरत हसू नये', अशा सुसंस्कारांमुळे आपण सहसा हसत नाही, फक्त हसल्यासारखं करतो. अशा नाटकी हसण्याचं कुणाला भय वाटत नाही. प्रेम्ही वाटत नाही. पूर्वी स्त्रिया हसताना दिसायच्या नाहीत. पण नाटक, सिनेमातल्या चेटकिणी मात्र हसायच्या. रात्री-अपरात्री चेटकिणींच्या हसण्याचे आवाज घुमायचे. सर्वांनाच भीती वाटायची.साडेनिया प्रदेशातल्या काही जमातींमध्ये एक विचित्र प्रथा होती. ते आपल्या टोळीतल्या निरुपयोगी झालेल्या वृद्धांना वाजतगाजत डोंगरावर घेऊन जात आणि हसत हसत मारून टाकत. 'टोळीतला एक माणूस गेला की वस्तीत नवीन मूल जन्माला येतं', यावर त्यांचा विश्वास होता. जुन्याला संपवून नव्यासाठी जागा केली जात असे. जुन्याला हसून निरोप दिला जाई. नव्याच हसून स्वागत केलं जाई. या हसण्याला 'साडेनिक हास्य' म्हटलं जातं. हा विनोद डसतो, हसवतो आणि अस्वस्थही करतो. आजही ही प्रथा जगभर सुरू आहे. वर्षाच्या शेवटी आपण सजवलेला, जुन्या वर्षाचं प्रतीक असलेला पुतळा हसत हसत पेटवतो आणि नवीन वर्षाचं स्वागत करतो. या जुन्या वर्षाला निरोप द्यायला सगळ्या जाती धर्माचे लोक जमतात. जल्लोष करतात. जुन्या वर्षाचं पेटणं जल्लोषातच व्हायला हवं. ती नव्याची सुरुवात आहे. असो! आमच्या शाळेत मराठे नावाचे सौम्य, शांत वाटावेत असे एक मास्तर होते. ते इतिहास शिकवत. त्यांना इतिहास माहीत नव्हता. पण इतिहासाच्या मास्तरला इतिहास माहीत असण्याची अट नसल्याने ते इतिहास शिकवत. इतिहासातल्या लढाया वगात लढत. त्यांना शिकवता, शिकवता अचानक स्फुरण चढे. वर्ग आणि रणांगण असा भेद उरत नसे. त्यांचा आवाज पातळ होता. तरी ते ललक्याच्या देत. सैन्य दलाला आदेश देत. मराठे मास्तरांची लढाई सुरू असताना वर्गात प्रेतांचा खच पडे. निव्वळ फळा पुसायच्या डस्टरने ते लढत. जुना इतिहास पुसून नवा इतिहास रचत. लढाई सुरू असताना मध्येच कुणी प्रश्न विचारला तर ते संतापत. शत्रू सोडून प्रश्न विचारणाऱ्याला बडवत. उठाबाशा काढायला लावत. वर्गाबाहेर घालवून देत. गद्दारांना अडल घडवत. इतिहासाचं भूत उतरलं की मराठे मास्तर थकून जात. शांत होत. सर्वांशी प्रमाने वागत. वर्गातल्या सर्वांना बाळ म्हणत. त्यांच्या संस्काराने अनेक बाळ पुढे बाळासाहेब म्हणून प्रसिद्ध पावले. आजही एखाद्या ओसाड गावात कुणी बाळासाहेब भेटले की मराठे मास्तर आठवतात.मध्यंतरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश बाबू बरेच व्हायरल झाले. नितीश बाबूने एका मुस्लिम डॉक्टर मुलीचा हिजाब सर्वांसमोर ओढला. त्यावर बरीच उलटमुलट चर्चा झाली. हिजाब ओढल्याचं फार दुःख झालं नाही. पण मागचा सुशिक्षित, सुसंस्कारित उच्चशिक्षितांच्या कोरस हसत होता हे मात्र खरेकलं. ग्रीक नाटकत मागे कोरस असतो. हा कोरस पुढे चाललेल्या घटनेवर भाष्य करतो. नैतिकतेच्या बाजूने उभा राहतो. कोरसमधले तरुण 'बाळासाहेब' हसत होते. हल्ली हसण्याची व्याख्या बदलली आहे. जिथे चीड यायला हवी तिथे हसू येतं आणि हसू यायला हवं तिथे चीड येते. आता हसण्यात गंमत उरली नाही. धाकही उरला नाही. हसणं पातळ होत गेलं की काय, असा संशय येतो. शेखनरसारख्या एखाद्या मोठ्या संशोधकाने हसण्याचा पुन्हा शोध घ्यायला हवा. आपल्या हसण्याला लाचारीचा पदर कसा फुटला हे तपासायला हवं.सध्या 'एपस्टीन फाइल' हे प्रकरण जगभर गाजतंय. सगळ्यांनाच फाइलमध्ये काय दडलंय त्याचं कुतूहल वाढतंय. सगळी नावं बाहेर आली तर जगातल्या महासत्ता कोसळून पडतील, भूकंप होईल असं म्हणतात. आपल्याकडे अनेकजण भूकंपाची वाट बघत आहेत. एपस्टीन फाइल प्रकरण सुरू झाल्यापासून मीडिखील थोडा घाबरून गेले आहे. छातीचे ठोके वाढले आहेत. २००५ सालात मी काही दिवस न्यूयॉर्कला होतो. तिथे ब्रॉडवेवरची काही गाजलेली नाटकं बघता आली. न्यूयॉर्कमध्ये एका नाटकवाल्याशी माझी मैत्री झाली. त्याच्या ओळखीने काही इतर नाटकवाल्यांनाही भेटलो. ब्रॉडवेवरच्या एका मोठ्या दिग्दर्शकाबरोबर तीन-चार वेळा बसताही आलं. तो फक्त भारतीय 'ओल्ड मॉॅक' ही रंग घेत असे. आमचे धागे जुळले. घट्ट मैत्री झाली. एका संध्याकाळच्या बैठकीत जेफ्री एपस्टीनचा विषय निघाला. तो जेफ्रीला ओळखत होता. जेफ्री त्याचा मित्र होता. त्याने फोनवर जेफ्रीशी माझं बोलणं करून दिलं. मोकळेपणाने बोललो. मी माझा पत्ता आणि फोन नंबरही त्याला दिला. आत पश्चाताप होता. माझं नाव एपस्टीन फाइलमध्ये झळकणार तर नाही ना, अशी भीती वाटते.ही गोष्ट तुम्हाला खोटी वाटेल. खरं सांगायचं तर ही गोष्ट खोटीच आहे. पण हल्ली फक्त खोट्यालाच खरं समजण्याची पद्धत असल्यामुळे हे सहज खूपून जाईल, असा विश्वास वाटतो. शेवटी एकाही मराठी लेखक, नाटकवाल्याचं नाव फाइलमध्ये नाही असं म्हणतात, त्याचं वाईट वाटतं. आपण सगळ्याच बाबतीत मागे पडत चाललो आहोत ही भावना कुतूहल राहते.जेफ्री एपस्टीन हा सुरुवातीला एका शाळेत मास्तर होता. गुरुजीला वर्गात संस्कार करावेच लागतात. त्याने विद्यार्थ्यांवर मारून मुरकून संस्कार केले असतील. संस्कारांचा डोस जास्त झाला की संस्कार उलटतात. त्याला शाळेतून हाकलून लावण्यात आलं. जेफ्री निराश झाला. पुढे जेफ्रीने सूड म्हणून अनेक संस्कारी माणसांना जाळ्यात अडकवून संपवण्याचा कट रचला असावा असं वाटतं.एवढ्यातच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक जीआर काढला आहे. आता मास्तर विद्यार्थ्यांना बडवू शकणार नाहीत. कमी मार्कवाल्यांना हिणवता येणार नाही. शिक्षा करता येणार नाही. जाती धर्मावरून टोमणे मारता येणार नाही. आता मास्तरांनी वर्गात करावं तरी काय, असा प्रश्न पडतो. मन सुन्न होतं. असो! नवीन वर्षांच्या शुभेच्छा! भेटत राहू. बोलत राहू.

# झोपण्यापासून ते बोलण्यापर्यंत, नव्या वर्षात स्वतःमध्ये करा हे बदल, होईल मोठा परिणाम

दैनिक वाढळ वार्ता

प्रत्येक लहान-लहान सवयी जसे की तुमची बोलण्याची पद्धत, चालण्याची आणि बसण्याची मुद्रा ही देखील तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे, ज्यामुळे लोकांमध्ये तुमची चांगली किंवा वाईट प्रतिमा तयार होते, त्यामुळे लहान-लहान बदल देखील मोठा प्रभाव दाखवू शकतात. २०२६ चा हा पहिला महिना आहे आणि काही दिवसातच लोक त्यांचे संकल्प विसरायला लागतील, कारण एकतर ते खूप प्रयत्न करतात किंवा लोकांना खूप वेळ देणारे वाटतात. आपले व्यक्तिमत्त्व बदलण्यासाठी आपण खूप मेहनत करणे आवश्यक नाही किंवा आपल्याला अतिरिक्त वेळ हवा आहे. काही किरकोळ बदल करूनही तुम्ही तुमचे व्यक्तिमत्त्व बदलू शकता. या लेखात, आपण अशा १० सूक्ष्म बदलांबद्दल जाणून घेणार आहोत जे आपले संपूर्ण व्यक्तिमत्त्व बदलू शकतात. एक चांगले व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ चांगले दिसणे नाही, तर त्यात बर् याच गोष्टींचा समावेश आहे. स्वतःला बदलण्यासाठी दैनंदिन दिनचर्येत छोटे-छोटे बदल करणे गरजेचे आहे. जसे की आळशी दिवस सक्रिय करणे. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या छोटीछोटी गोष्टी आहेत ज्या तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारण्यास मदत करतात. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आहार योग्य आहे. जर तुम्हाला २०२६ मध्ये तुमचे व्यक्तिमत्त्व बदलायचे असेल तर सर्वात आधी हे महत्त्वाचे आहे की तुम्ही जेवताना तुमचे लक्ष योग्य ठेवा. या काळात पाहण्यासाठी फोन किंवा टीव्ही नाही. चांगले चावून घ्या, चव घ्या आणि अन्न खा, ज्यामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यास चालना मिळेल. मनपूर्वक खाणे, म्हणजे जे चविष्ट तसेच आरोग्यदायी असेल असे खाणे करा. आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या ही आहे की लोक



योग्य वेळी झोपत नाहीत आणि यामुळे एकतर झोप पूर्ण होत नाही किंवा ते दुसर् या दिवशी उशिरा उठतात, ज्यामुळे संपूर्ण दिनचर्या खराब होते. या वर्षी आपण हे ठरवणे महत्त्वाचे आहे की आपली झोपण्याची वेळ योग्य आहे. झोपेच्या अभ्यासात तुम्ही मानसिकदृष्ट्या अशक्त होतात तसेच लठ्ठपणा, मधुमेह, वाढता तणाव यासारख्या अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. निरोगी निरोगी राहण्यासाठी दररोज रात्री ७-८ तास झोपणे आवश्यक आहे. बर् याच वेळा लोक विचार करतात की नवीन वर्षात आपण कसत करू आणि स्वतः ला तंदुरुस्त बनवण्यावर लक्ष केंद्रित करू, परंतु जसजसा पहिला महिना जातो तसतसे ते हे देखील विसरतात. फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही वर्कआउटसाठी जास्त वेळ बाजूला ठेवण्याची गरज नाही, परंतु स्वतः ला सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करा. चालण्यासारखी चालण्याची सवय लावा . जर तुम्हाला जवळपास कुठेतरी जायचे असेल तर बाईक किंवा कार किंवा रिक्शा घेऊ नका, तर फिरायला जा. ऑफिस किंवा फ्लॅटपर्यंत पोहोचण्यासाठी २-३ मजले पायर या चढणे आणि

उतरणे. आपल्या मोकळ्या वेळेत, सायकल चालवणे, फुटबॉल खेळणे किंवा पोहणे. कामात दिरंगाई करण्याची सवय तुमच्या व्यक्तिमत्त्वाला हानी पोहोचवते. बऱ्याचदा जेव्हा एखादे कठीण काम होते तेव्हा आपण ते नंतर करण्याचा विचार करतो. त्यामुळे मानसिक तणाव आणखी वाढतो आणि उर्जा देखील जाते. जर तुमच्यासमोर एखादे कठीण काम असेल तर ते संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी पुढे ढकलण्याऐवजी ते दुपारच्या आधी पूर्ण करा. यामुळे लोकांच्या नजरेत तुमचे व्यक्तिमत्त्व तर बदलेलच, पण तुमचा आत्मविश्वासही वाढेल.जर तुम्ही दारू पितात किंवा कोणत्याही प्रकारे तुम्हाला अशी सवय लागली असेल जी तुम्हाला चुकीची वाटत असेल तर त्यापासून दूर राहा, कारण कोणतीही गोष्ट पूर्णपणे सोडणे कठीण आहे. हळू हळू प्रयत्न केलात तर ते तुमच्या सवयीत येईल. यामुळे तुम्ही तंदुरुस्त तर राहालच, पण मानसिकदृष्ट्याही तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा दिसून येईल. अनेकदा लोक स्क्रीनवर व्हिडिओ स्क्रोल करण्यात अनेक तास घालवतात, म्हणून असे म्हटले जाते की फोनपासून स्वतः ला दूर ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही फोनपासून अंतर

# गर्भवती महिलांसाठी महत्त्वाची बातमी, हिवाळ्यात आहारात करा या पदार्थांचा समावेश

दैनिक वाढळ वार्ता

हिवाळा ऋतू सुरू झाला की आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास सुरू करतो. कारण या दिवसांमध्ये वातावरणातील दमटपणा, वाढते प्रदुषण यामुळे याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. अशातच हिवाळ्यात खास करून गर्भवती महिलांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. सर्दी, सर्सांग आणि थकवा गर्भवती महिलेवर आणि गर्भातील बाळावरही परिणाम करू शकतो. म्हणूनच योग्य पोषण अत्यंत महत्त्वाचे ठरते. पोषक तत्वांनी समृद्ध आहार केवळ आईचे आरोग्य सुधारत नाही तर बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासात देखील महत्त्वाची भूमिका बजावतो. हिवाळ्यात शरीराला अधिक ऊर्जा आणि उर्जादायक आहार घ्यायला हवे, म्हणून गर्भवती मातांच्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश असणे आवश्यक आहे. गर्भवती महिलांनी हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणारे आणि आवश्यक पोषण देणारे पदार्थ खावेत . योग्य आहारामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि अशक्तपणा टाळता येतो. थोडीशी काळजी आणि संतुलित आहार या ऋतूला सुरक्षित आणि निरोगी बनवू शकतो. गर्भवती महिलांनी त्यांच्या हिवाळ्यातील आहारात कोणते पदार्थ समाविष्ट करावेत आणि कोणते टाळावेत ते जाणून घेऊयात. **गर्भवती महिलांनी त्यांच्या आहारात कोणत्या गोष्टींचा**



समावेश करावा ?

आरएमएल हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मते गर्भवती महिलांनी हिवाळ्यात पालक, मेथी तसेच आणि अशक्तपणा टाळता येतो. थोडीशी काळजी आणि संतुलित आहार या ऋतूला सुरक्षित आणि निरोगी बनवू शकतो. गर्भवती महिलांनी त्यांच्या हिवाळ्यातील आहारात कोणते पदार्थ समाविष्ट करावेत आणि कोणते टाळावेत ते जाणून घेऊयात. गर्भवती महिलांनी त्यांच्या आहारात कोणत्या गोष्टींचा

बाळाच्या हाडांच्या विकासासाठी आवश्यक आहे. संत्री, पेरू आणि सफरचंद यांसारखी हंगामी फळे व्हिटॅमिन सी प्रदान करतात, जी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. मसूर, हरभरा आणि राजमा प्रथिनांची कमतरता पूर्ण करतात. गरम सूप शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतात. **गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टी टाळाव्यात ?** गरोदरपणात आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्याचे रक्षण करण्यासाठी काही पदार्थ टाळणे अत्यंत

महत्त्वाचे आहे. जास्त तळलेले, मसालेदार आणि जंक फूड खाणे टाळा, कारण त्यामुळे आम्लपित्त आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. खूप थंड आणि बर्फाचे थंड पदार्थ नुकसानकारक ठरू शकतात.कच्चे किंवा कमी शिजवलेले मांस, अंडी आणि मासे खणे टाळा, कारण यामुळे संसर्गाचा धोका होण्याची शक्यता असते. चहा आणि कॉफी सारखे उच्च कॅफिन असलेले पेये मर्यादित प्रमाणात सेवन करा. पॅक केलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न घेतलेले निर्णय घ्यावे टाळा. धूपपान, मद्यपान किंवा इतर कोणतेही मादक पदार्थ टाळा. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही औषधे किंवा हर्बल सप्लिमेंट्स घेऊ नका. **गर्भधारणेदरम्यान काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे** गर्भधारणेदरम्यान केवळ आहारच नाही तर योग्य काळजी घेणे देखील आवश्यक आहे. हिवाळ्यात स्वतःला उबदार ठेवा आणि थंड हवेच्या संपर्कात जाणे टाळा. पुरेशी झोप घ्या आणि हलका व्यायाम किंवा चालणे करा. तुमच्या डॉक्टरांकडून नियमित तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.पाणी जास्त प्रमाणात पिणे. कारण हिवाळ्यातही शरीराला हायड्रेशनची आवश्यकता असते. स्वच्छतेची काळजी घ्या आणि जर तुम्हाला काही समस्या आली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

# हिवाळ्यात 'या' ५ प्रकारे तुमच्या आहारात पालकाचा करा समावेश

दैनिक वाढळ वार्ता

पालक ही भाजी जवळजवळ प्रत्येक ऋतूत उपलब्ध असते. अशातच पालक ही पौष्टिक भाजी हिवाळ्यात एक उत्तम पालेभाजी आहे. ज्याचा आपल्या आहारात समावेश करणे आवश्यक आहे. शरीर उबदार ठेवण्यासोबतच पालक ही लोहाचा एक उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे आपल्या शरीरात लोहाची कमतरता भरून निघते. पण अनेकवेळा मुलं पालक भाजी खाण्यास विरोध करतात. तर आजच्या लेखात आपण पालक भाजी तुम्ही मुलांच्या आहारात कशा प्रकारे समाविष्ट करू शकतात ते जाणून घेऊयात. डाळ पालक भाजी : वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींमध्ये तुम्ही पालक भाजी घालून डाळ पालक अशी एक डिश बनवू शकता. डाळ पालक ही भाजी खूप चविष्ट बनते. अशा प्रकारे तुम्हाला लोह आणि प्रथिने दोन्ही मिळतील, कारण डाळींमध्ये प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. यामुळे डाळीची चव देखील वाढते. पालक चिड्डा : तुम्ही नारत्यामध्ये पालक चिड्डा बनवू शकता. यासाठी पालक च्युरी करून ते बेसन आणि रव्याच्या मिश्रणामध्ये मिकस करून जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही पीठ तयार करू नका. आता एका पॅनमध्ये थोडे तेल टाकून पसरवा आणि तयार पिट टाका आणि चिड्डा बनवू शकता. हा नारत्याचा एक उत्तम पर्याय आहे. तसेच यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या मिकस करून चिड्डा बनवू शकता.



पालक पराठा : तुम्ही पालक पराठा बनवू शकता तेही खूप कमी तेलात बनवू शकता. जर तुम्हाला हवे असल्यास पालकची भाजी करून पोळीच्या गोळ्यात स्टरफ करून त्यानंतर पोळी लाटून पराठा तयार करू शकता. किंवा पालक बारीक वाटून यापासून पालकाच्या च्युरीच्या साहाय्याने पीठ मळून घ्या आणि पीठापासून पराठा बनवू शकता तुम्ही

दुपारच्या जेवणासाठी आणि नारत्यासाठी पालक पराठा खाऊ शकता. पालक सूप : हिवाळ्यातील आरामदायी जेवणाचा विचार केला तर सूप हा एक उत्तम पर्याय आहे. हिवाळ्यात तुम्ही पालक सूप बनवू शकता. त्यात जास्त तेल वापरले जात नाही आणि मसाले मर्यादित असतात, त्यामुळे पालक खाण्याचा हा

एक उत्तम आणि आरोग्यदायी मार्ग बनतो. पालक पनीर : पालक पनीर हे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते आणि ते अनेकदा खास प्रसंगी बनवले जाते. तथापि ते तयार करताना क्रीम, बटर किंवा जास्त तेल टाळावे. यामुळे फॅटचे प्रमाण वाढते जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

# आनंदरुषीजी नेत्रालय व व्हिजन सेंटर माजलगावचा पाचवा वर्धापन दिन

## मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया

दैनिक वादळ वार्ता

माजलगाव । दर्शन डोंगरे

जैन सोशल फेडरेशन अहमदनगर संचालित राष्ट्रसंत आचार्य आनंदरुषीजी नेत्रालय हांस्पिटलमध्ये ३६५ दिवस २४ तास आरोग्य सेवेचा यज्ञ अखंड सुरू आहे. काल माजलगाव येथील आनंदरुषीजी नेत्रालय व्हिजन सेंटर यांचा पाचवा वर्धापन दिन साजरा झाला असून आजपर्यंत पाच वर्षांच्या कार्यकाळात माजलगाव येथील आनंदरुषीजी नेत्रालय व व्हिजन सेंटर माजलगाव येथे पंचावन्न हजार दोनशे चौतीस रुग्णांची नेत्र तपासणी व सात हजार तेरा रुग्णांवर यशस्वी

शस्त्रक्रिया माजलगाव व्हिजन सेंटरच्या मार्फत झाली असून आज त्या रुग्णांना कायमची दृष्टी आल्याने गोरगरीब रुग्णांमध्ये आनंद व्यक्त होत असून अल्प दरात तज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करून आनंदरुषीजी नेत्रालय अहमदनगर ही संस्था महाराष्ट्र भरात अतीप्रसिद्ध झाली असून वाढत्या विश्वास आनंदरुषीजी नेत्रालया ला मिळत असल्याचे दिसून येत आहे. काल दिनांक ९ जानेवारी रोजी माजलगाव येथील आनंदरुषीजी नेत्रालय व व्हिजन सेंटर पाच वर्ष पूर्ण झाले असून सहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. दृष्टी तज्ञ गणेश मस्के सर माजलगाव येथील व्हिजन

सेंटर उपलब्ध असून ते संगणकाद्वारे नेत्र तपासणी, मोतीबिंदू चिकित्सा तपासणी, स्लिट लॅम्प चिकित्सा, रिटिना नेत्रपटल तपासणी, दृष्टी चिकित्सा व नंबर काढणे, ग्लुकोमा काचबिंदू चिकित्सा आदी तपासणी करून जे काही निदर्शनास येईल रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असते अशा रुग्णांना अल्पदरात माजलगाव येथून मंगळवारी आणि शुक्रवारी अहमदनगर येथे संस्थेच्या बस मधून घेऊन गेले जाते तिथे राहण्याची खाण्याची सुंदर अशी व्यवस्था असते शस्त्रक्रिया झाल्यानंतर संस्थेची बस माजलगाव येथे रुग्णांना सोडण्यासाठी परत येते.



आनंदरुषीजी नेत्रालय व्हिजन सेंटर व दृष्टी आय केअर ऑप्टिकल्स आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत या पाच वर्षांमध्ये ५५२३४ गरजू रुग्णांची तपासणी केली व ७०१३ रुग्णांनाच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आपण दिलेल्या सेवेच्या संधी बद्दल अनमोल प्रतिसादाबद्दल आपले आभार मानले.

— गणेश मस्के ( दृष्टी तज्ञ अहमदनगर, माजलगाव )

## पौष पौर्णिमेनिमित्त मृगदायवन महाविहार जवळा फकीर येथे धम्म देसना-भदंत पय्यातीस्स महाथेरो

धम्मबांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

दैनिक वादळ वार्ता

परळी । प्रतिनिधी

पौष पौर्णिमा निमित्ताने मृगदायवन महाविहार, सारनाथ पार्क, जवळा फकीर येथे धम्मदेशना व दुसऱ्या अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेविषयी धम्म बांधवानी माहिती देण्यात येणार असल्याचे भदंत पय्यातीस्स महाथेरो यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.



याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भदंत पय्यातीस्स महाथेरो यांनी पुढे म्हटले आहे की, दिनांक १० जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता धम्मदेसना तसेच त्यानंतर डॉ. उगले बौद्ध हे मोफत आरोग्य तपासणी करणार आहेत तसेच त्यानंतर दुसऱ्या बौद्ध धम्मा परिषदेविषयी सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. या धम्मदेशना कार्यक्रमास परिसरातील बौद्ध उपासक, उपासिका यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे तसेच सारनाथ पार्क येथे सुरू असलेल्या भिक्खू निवासासाठी धम्मदान देण्याचे आवाहनही भदंत पय्यातीस्स महाथेरो यांनी केले आहे.

## बीड जिल्हा काँग्रेस कमिटी कडून जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने; मनरेगा बचाव आंदोलनात घोषणाबाजी

दैनिक वादळ वार्ता

केज । प्रतिनिधी

केंद्र शासनाने मनरेगा बाबतचा घेतलेला चुकीचा निर्णय हा मनुगुंच्या हक्काचे उल्लंघन करणारा आहे. पूर्ववत असलेला मनरेगा कायदा योग्य होता. तो टिकून राहिला हवा यासाठी मनरेगा बचाव आंदोलन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत मनरेगा बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करत मनरेगा बचावचा नारा देण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय सचिव तथा मराठवाडा प्रभारी श्रीमती रेहना चिस्ती, प्रदेश सरचिटणीस आदित्य दादा पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनवणे, रेखाताई चव्हाण, दादासाहेब मुंडे, गणेश राऊत, नवनाथ थोटे, प्रवीण कुमार शेंप,

बाळासाहेब टोंबरे, प्रताप मोरे, बीड तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे, केज तालुकाध्यक्ष प्रवीण खोडसे, पाटोदा तालुकाध्यक्ष राहुल जाधव, आष्टी तालुकाध्यक्ष फारुख शेख, परळी तालुकाध्यक्ष प्रकाश मुंडे, विशाल मस्के, इलियास टेलर, शहरध्यक्ष परवेज कुंशी, महिला जिल्हाध्यक्ष मीनाक्षी पांडुळे, युवक जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेद्रे, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष अविनाश दोरपी, इंटक जिल्हाध्यक्ष रामधन जमले, अमोल पाठक, संतोष निकळजे, डॉक्टर दिलीप मोटे, नगरसेवक वाजेद कुंशी, अशोक बहिरवाल, हनुमान घोडके, राम शेळके, मुशरफ शेख, कविताताई कराड, साळवे मंडम, नौशाद शेख, सतीश गायकवाड, लक्ष्मण पवळ, सोफियान शेख, साजिद कुंशी, सय्यद फारुख, इम्रान आतार, मिलिंद मस्के, शिवाजीराव कोठुळे, बाळासाहेब जाधव, भाऊसाहेब ढोगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



## प्रशासनांचा हालचाली मूळे सांगवी उमरगाव चा ३५ वर्षांचा वनवास काळ समाप्त होणार

दैनिक वादळ वार्ता

देगलूर । प्रतिनिधी

१९८३, व १९८९ या महापुरात सांगवी गावात पुराचे पाणी येऊन घरांची पडझड आणि माणसे बहुतांश जनावरे दगावली होती भविष्यात मांजरा आणि लेंडीचा संगम पाण्याच्या प्रभाव क्षेत्रात सांगवी उमर हे गाव आहे. ते १९९० ला तत्कालीन सरकार ने सांगवी उमर या गावाचे पुनर्वसन करण्यासाठी जमीन अधिग्रहण केली थडी सावगाव गट क्र २०९/१, ३०, ३१ व सांगवी उमर गट क्र ९३ या गटातील एकूण ३५

एकर जमीन अधिग्रहण केली पण प्लॉट चे वाटप केले नाही सदर प्रकरण ३५ वर्षांपासून प्रलंबित होता त्या भूखंडावर काही जणांनी पेरणी करून कब्जा केला होता या जमिनीचे गावकऱ्यांच्या मागण्यावरून जमिनीचे पुनर्मापन शासकीय खर्चातून करून दिले आता लाभार्थ्यांना प्लॉट वाटप करून देण्याचे आश्वासन दिले यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (ख-ड) उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या प्रयत्ना मुळे सांगवी उमर या गावाचे ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी

लागत आहे. सदर गावात १९९२, १९९५, १९९९ २००५, २००७, २०१५, २०१७ ह्या वर्षात ही पुरे आली पण १९८३ व १९८४ प्रमाणे मोठी नव्हती फक्त शेतीचे नुकसान झाले पण लेंडी धरणाचे बांधकाम पूर्णत्वाकडे आहे तसेच निजाम सागर प्रकल्प चे पाणी ह्या दोघांच्या एकत्रित विसर्गाने पुराची तीव्रता अधिक होते २०२५ ला अतिवृष्टी झाली आणि १९८३ प्रमाणे महापूर आला, भविष्यात या गावात महापुराची शक्यता अधिक आहे २०२५ मध्ये गावातील लोकांना स्थलांतर करावे लागले

यांनी २० दिवसांच्या आत ३ वेळा गावात पाणी आले आणि ४, ४ दिवस गावात पाणी होते पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्या होटल तिर्थ क्षेत्र सिध्दधर मंदिरास भेट देण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (ख-ड) साहेब आले असता तिथे सांगवी उमरगावचे काही गावकरी आदरणीय नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (ख-ड) साहेब यांचे भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केले आणि साहेबांचे आभार मानून गावकर्यांच्या वतीने सन्मान करण्यात आले .

## शहरात रस्त्यावर लाईटची सोय करा-राणी शेख

दैनिक वादळ वार्ता

बीड । प्रतिनिधी

बीड शहरामध्ये जिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावर लाईटची सोय नाही. जिल्हा रुग्णालयामध्ये रात्री-अपरात्री पेशंट येत असता त्यामुळे या रस्त्यावर जाण्या-येण्यासाठी अत्यंत अडचण येत आहेत. तसेच बीड शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर लाईटची सुविधा नसल्यामुळे रात्रीच्या वेळी महिलांना जाणे येणे अवघड झालेले आहेत. रस्त्यावर रात्रीच्या वेळी दारू पिऊन फिरणाऱ्या नागरीकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे महिला, क्लासेसहून येणाऱ्या जाणाऱ्या



मुली यांना प्रवास करणे अत्यंत धोकादायक झालेले आहे. त्यामुळे बीड शहरामध्ये सर्व रस्त्यावर रात्रीचे वेळी लाईट असणे आवश्यक आहे. नगर परिषद या बाबीस गांधीयाने घेत नाही व लाईटची सुविधा पुरवित नाहीत. बीड शहरामध्ये सर्व रस्त्यावर रात्रीच्या वेळी लाईटची व्यवस्था करण्यात यावी, ही विनंती. आठ दिवसांच्या आत लाईटची सुविधा न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांना त्यामुळे महिला, क्लासेसहून येणाऱ्या जाणाऱ्या दिलेल्या निवेदनात राणी शेख यांनी म्हणाले आहेत.

## धम्मध्वज दिनानिमित्त माजलगावात शांती-करुणेचा जागर

दैनिक वादळ वार्ता

माजलगाव । प्रतिनिधी

माजलगाव येथे जागतिक बौद्ध धम्मध्वज दिनाच्या निमित्ताने एक प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या श्रद्धा व शांतताय वातावरणात संपन्न झाला. हा कार्यक्रम धम्म उपासक प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्थेचे सभासद दीपक भालेराव सर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली. त्यानंतर धम्मध्वजाचे पूजन करण्यात आले. धम्मध्वज हा शांती, करुणा, मैत्री, समता व प्रजेचे प्रतीक असून तो मानवतेचा वैश्विक संदेश देतो, असे उपस्थितांना सांगण्यात आले. या

कार्यक्रमास सदधम्म सेवा संघाचे सभासद तसेच बहुसंख्य उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमत एंड. दशरथ मकरसे, भगवानराव सातपुते, गौतम घनघाव, नवनाथ शिनागरे, रविकांत उधडे, प्रभाकर साळवे, सागर सातपुते, प्रशांत सातपुते, विक्रान्त चांदमारे, भीमराव कांबळे, सिद्धार्थ ढवळे, नालंदाताई भालेराव व वंदनाताई शिनागरे हे प्रमुख उपस्थित होते. या प्रसंगी भिक्खू धम्मशील थरो यांनी जागतिक धम्मध्वज दिनाचे महत्त्व विशद करणारे प्रभावी प्रवचन केले. आजच्या सामाजिक तणाव, द्वेष व असमानतेच्या पार्श्वभूमीवर भगवान बुद्धांचा धम्म हा शांती, नैतिकता व

मानवतावादी जीवनमूल्यांचा एक असल्याचे त्यांनी सांगितले. दान, शील व प्रजेच्या आचरणातून व्यक्ती व समाजाचे सकारात्मक परिवर्तन शक्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या उपक्रमातून दानशीलता, समभाव व सामूहिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. उपस्थित उपासक-उपासिकांनी धम्म आचरणाचा संकल्प करत कार्यक्रमाची सांगता केली. संपूर्ण कार्यक्रम शांत, शिस्तबद्ध व धम्ममय वातावरणात पार पडला. अशा उपक्रमांमुळे समाजात बंधुता, सद्भावना व नैतिक मूल्ये अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



## निवडणूक जिंकताच सेवेला प्राधान्य मोंढा प्रभागात 'कामाचा नगरसेवक' सिद्ध सौ.शिल्पा जयपालसेठ लाहोटी यांच्या कृतीचे कौतुक

दैनिक वादळ वार्ता

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

परळी नगरपालिकेची निवडणूक २ डिसेंबर रोजी पार पडून २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत मोंढा प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या उमेदवार सौ. शिल्पा जयपालसेठ लाहोटी यांनी रेकॉर्ड ब्रेक मतांनी दणदणीत विजय मिळविला. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे साहेब व मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परळी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सौ. शिल्पा जयपालसेठ लाहोटी या आपल्या

प्रभागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी तात्काळ व प्रभावी पावले उचलत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विजयानंतर अवघ्या काही दिवसांतच सौ. लाहोटी यांनी आपल्या प्रभागातील स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था तसेच अन्य मूलभूत सुविधांकडे प्रत्यक्ष लक्ष दिले आहे. प्रभागातील नात्यांची स्वच्छता स्वतः उपस्थित राहून करून घेतली जात असून, बंद पडलेले पथदिवे सुरु करण्यासाठी त्यांनी नगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून प्रश्न मार्गी लावले आहेत. आज हमालवाडी भागातील दीर्घकाळ बंद असलेला बोअर सुरु करून नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आला. निवडून



आल्यानंतर आपला प्रभाग - आपली जबाबदारी या ब्रीदवाक्यानुसार त्यांनी एक व्हॉट्सप ग्रुप तयार करून त्यामध्ये प्रभागातील नागरिकांचा समावेश केला आहे. या ग्रुपद्वारे नागरिक थेट आपल्या समस्या मांडत असून त्या सोडविण्यासाठी सौ. शिल्पा जयपालसेठ लाहोटी व माजी

नगरसेवक जयपालसेठ लाहोटी हे करिबद्ध असल्याचे दिसून येत आहे. या सर्व कामांमध्ये जयपालसेठ लाहोटी यांचे मोलाचे सहकार्य लाभत असून, त्यांनी पूर्वीप्रमाणेच प्रत्येक समस्येकडे वैयक्तिक लक्ष देत प्रामाणिकपणे काम सुरु ठेवले आहे. त्यामुळे मतदारांमध्ये आपण दिलेले मत योग्य ठिकाणी गेले आहे असा विश्वास निर्माण झाला आहे. सौ. शिल्पा जयपालसेठ लाहोटी यांच्या तात्काळ कार्यपद्धतीमुळे मोंढा प्रभागातील नागरिकांकडून त्यांचे उत्स्फूर्त अभिनंदन करण्यात येत आहे. कामातून नेतृत्व सिद्ध करणाऱ्या लोकांप्रतिनिधी मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, प्रभागात विकासाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

## माजलगावात राज्यस्तरीय अंडर २१ व सिनियर अजिंक्यपद कराटे स्पर्धेसाठी निवड चाचणी नाव नोंदणी करण्याचे चंद्रमणी डोंगरे यांचे आवाहन

दैनिक वादळ वार्ता

माजलगाव । दर्शन डोंगरे

जिल्हा कराटे अजिंक्यपद २०२६ अंतर्गत अंडर २१ अँड सिनियर कराटे स्पर्धेसाठी दि. १० व ११ जानेवारीला नाव नोंदणी करण्याचे आवाहन कराटे मार्शल आर्ट एसोसिएशन जिल्हा सचिव चंद्रमणी डोंगरे यांनी केले आहे. अहिल्यानगर येथे दि. १७, १८ जानेवारी २०२६ ला महाराष्ट्र राज्य स्तरीय अंडर २१ व सिनियर कराटे स्पर्धेसाठी निवड चाचणी दि. ११ जानेवारीला सोळंके महाविद्यालयात होणार आहे. त्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन चंद्रमणी डोंगरे यांनी केले आहे



# खा.बजरंग सोनवणे घेणार विकासाच्या 'दिशा'चा आढावा

## १३ जानेवारीला होणार मॅरिथॉन बैठक, केंद्र, राज्यांच्या योजनांचा समावेश


**आरोग्य, उद्योग व सामाजिक योजनांवर विशेष भर**  
बैठकीत आरोग्य विभागांतर्गत केंद्र शासन पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी, संजय गांधी निराधार योजना, एक जिल्हा एक उत्पादन योजनेद्वारे स्थानिक उद्योगांना चालना, तसेच प्रधानमंत्री जनधन अभियानांतर्गत आर्थिक समावेशनाची स्थिती यावरही चर्चा होणार आहे.

**अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना**  
सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी अद्ययावत अहवाल, प्रगती आकडेवारी, प्रलंबित प्रकरणांची यादी आणि पुढील सहा महिन्यांचा कृती आराखडा घेऊन बैठकीस उपस्थित राहावे, अशा स्पष्ट सूचना खा.सोनवणे यांनी दिल्या आहेत. योजनांची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता ती थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, यावर बैठकीत भर दिला जाणार आहे.

**दैनिक वादळ वार्ता वीड | प्रतिनिधी**  
केंद्र शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजना आणि राज्य शासनाच्या विकासात्मक उपक्रमांची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार, १३ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत दिशा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. लोकसभा सदस्य व दिशा समितीचे अध्यक्ष खा.बजरंग सोनवणे यांच्या पुढाकाराने ही बैठक होत असून ते विकास कामांचा आढावा घेणार आहेत. या संदर्भात खासदार सोनवणे यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागप्रमुख, यंत्रणा प्रमुख व अंमलबजावणी अधिकाऱ्यांना दिशा समितीच्या बैठकीस सक्तीने उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. बैठकीदरम्यान

केवळ औपचारिक आढावा न घेता, प्रत्यक्ष कामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव, निधी वितरण, अडचणी व त्यावरील उपाययोजना तसेच पुढील कालावधीसाठी कृती आराखडा यावर सखोल चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत जिल्हात राबविण्यात येणाऱ्या १३ महत्वाच्या योजना व विभागांचा मुद्देनिहाय आढावा घेतला जाणार आहे. यात प्रामुख्याने नेहरू युवा केंद्र, महिला व बालविकास विभागांतर्गत पोषण, अंगणवाडी व महिला सक्षमीकरण योजना, कौशल्य विकास

विभागाच्या प्रशिक्षण व रोजगाराभिमुख योजना, तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ते विकास कामांची प्रगती यांचा समावेश आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन, प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना, प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत घरकुलांची सद्यस्थिती, जलजीवन मिशनमधील नळजोडणी व पाणीपुरवठा, तसेच पर्यटन व संस्कृती विभागांतर्गत पर्यटन विकासाची कामे यांचाही सखोल आढावा घेतला जाणार आहे.



**विकासाला गती मिळण्याची अपेक्षा**  
या दिशा समिती बैठकीमुळे वीड जिल्हातील विकासकामांतील अडथळे दूर होऊन, योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेषतः ग्रामीण भागातील रोजगार, पायाभूत सुविधा, पाणी, वीज, आरोग्य व निवारा या मूलभूत प्रश्नांवर ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

## अॅड.स्नेहल पाटील आल इंडिया बार एक्झामिनेशन परिक्षा उत्तीर्ण, कायदा व्यवसायाला केली दमदार सुरुवात, सर्व स्तरातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव

**दैनिक वादळ वार्ता केज | प्रतिनिधी**  
ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (एआयबी-२०) परिक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी रीत्या उत्तीर्ण झालेल्या अॅड.स्नेहल चंद्रकांत पाटील यांनी अधिकृतपणे कायदा व्यवसायास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र बार कौन्सिल कडून नोंदणीकृत वकील म्हणून त्यांना मान्यता मिळाल्या नंतर त्यांनी न्यायालयीन प्रॅक्टिस सुरू केली आहे. कायद्याचे ज्ञान, अद्ययावत न्यायनिर्णयांचा अभ्यास आणि सर्व सामान्य नागरिकांना न्यायमिळवून देण्याची तळमळ या जोरावर अॅड.स्नेहल पाटील या कायदा क्षेत्रात विश्वासाह नाव करणाऱ्यांच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक वाद, दस्तऐवज



लेखन तसेच कायदेशीर सल्ला या विषयांमध्ये त्या कार्यरत राहणार आहेत. भारतीय न्यायप्रणाली ही समाजाचा कणा असून प्रत्येक नागरिकाला योग्य मार्गदर्शन व

कायदेशीर संरक्षण मिळावे, या उद्देशाने अॅड.स्नेहल पाटील यांनी आपल्या प्रॅक्टिसची सुरुवात केली आहे. सामान्य नागरिक, महिला, शेतकरी व गरजू घटकांसाठी कायदेशीर सल्ला सहज व परवडणाऱ्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. या नव्या वाटचालीबद्दल त्यांचे कुटुंबीय, पत्रकार बांधव, हितचिंतक व कायदा क्षेत्रातील ज्येष्ठ वकिलांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून भविष्यात त्या न्यायदानाच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अॅड.स्नेहल पाटील या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज चे अध्यक्ष पत्रकार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या आहेत. सर्वांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

## सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड मार्फत श्री साई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज वैराग येथे एक दिवसीय स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम संपन्न


**दैनिक वादळ वार्ता केज | प्रतिनिधी**  
भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनियम बोर्ड अर्थात (सेबी) तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड मार्फत श्री साई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज वैराग येथे एक दिवसीय स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजचे प्राचार्य डॉ. अशोक अनपट सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून (सेबी) तसेच सी.डी.एस.एल चे सेक्युरिटीज मार्केट ट्रेनर श्री.गणेश चौधरी सरयांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाचे मार्गदर्शन केले. यात त्यांनी विद्यार्थ्यांना सेबी

तसेच सी.डी.एस.एल ची कार्य प्रणाली विशद केली. तसेच बचत व बचतीचे महत्त्व समजावून सांगितले राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या विविध योजना, डिमेंट अकाउंट, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, ई.टी.एफ व इतर शासकीय योजनांचे मार्गदर्शन केले. तसेच गुंतवणूक करत असताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी व फसवणूक करणाऱ्या योजनांपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या. हा कार्यक्रम अनेकदा पार पाडण्यासाठी सर्व स्तरात विशेष परिश्रम घेत कार्यक्रमाचे आयोजन केले तर सूत्र संचालन कॉलेजचे प्राचार्य डॉ. अशोक अनपट सर यांनी केले या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



## डॉ.कांबळे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पीएचडी प्रदान

**दैनिक वादळ वार्ता केज | प्रतिनिधी**  
केज येथील लोकनेते बाबुरावजी आडसकर महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागात कार्यरत असलेले सुरेश अर्जुनराव कांबळे यांना रसायनशास्त्र विषयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ. संभाजी नगर यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च समजली जाणारी पीएचडी ही पदवी प्रदान केली आहे डॉ. सुरेश कांबळे यांनी फार्माकोलाजिकल स्टडी ऑफ सम हेटरो सायकलीक कंपाउंड विथ स्पेशल रेफरन्स टू सोल्युट - सॉल्वंट इंट्रॅक्शन्स या विषयावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधन प्रबंध सादर केला होता. हा प्रबंध प्रोफेसर डॉ. सुजात कादरी, मोलाना



अधिकांक पी.एस.भोसले, डॉ. अनिल गायकवाड, डॉ. सुवर्णकार, डॉ. शितोळे, डॉ. वेदपाठक व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

## मानव लोक संचलित मनस्विनी महिला प्रकल्पा अंतर्गत युवती व महिला मेळावा उत्साहात संपन्न

**दैनिक वादळ वार्ता अंबाजोगाई | प्रतिनिधी**  
मानव लोक संस्थेच्या वतीने संचलित मनस्विनी महिला प्रकल्पांतर्गत अंबाजोगाई येथे युवक व महिला मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महिलांचे सक्षमीकरण, आत्मभान आणि हक्कांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास युवक युवती सह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मेळाव्यात मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अलका पावनाडकर यांनी महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या विविध प्रकारांवर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी एका लग्नाची कोर्टातील गोष्ट हे सामाजिक आशयाचे नाट्य सादर करण्यात आले. या नाटकाच्या माध्यमातून विवाहातील अन्याय, कायदेशीर बाबी, महिलांचे अधिकार आणि हिंसाचारा विरोधातील उपाययोजना प्रभावीपणे मांडण्यात



आल्या. नाट्यसादरीकरणानंतर युवती व महिलां सोबत खुली चर्चा घेण्यात आली. महिलांनी आपले अनुभव मोकळेपणाने मांडले, तर मार्गदर्शकांनी कायदेशीर मदत व सामाजिक आधार याविषयी सविस्तर माहिती दिली. या

मेळाव्यात दुसऱ्या मार्गदर्शक म्हणून समता जाधव यांची उपस्थिती लाभली. फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या समता जाधव या ह्यास जत्रा थिएटर तसेच चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांचा नुकताच कैरी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या अडचणी, संघर्ष आणि त्यावर मात करत कसे पुढे गेल्या याचा प्रेरणादायी प्रवास महिलांसमोर उलगडला. कोणतीही महिला कमकुवत नसते ; ती करणार असते. योग्य संघी, आत्मविश्वास आणि सातत्य असेल तर प्रत्येक महिला स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकते, असा ठाम संदेश त्यांनी दिला. मेळाव्याच्या शेवटी महिलांनी मार्गदर्शकांचे अनुभव प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली. अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून सामाजिक बदल घडविण्यास बळ मिळते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन मानव लोक संस्थेच्या मनस्विनी महिला प्रकल्पातर्फे करण्यात आले होते.

## स्नेहालयाच्या सद्भावना यात्रेची जिल्हा परिषद माध्यमिक शाळा भाटुंबा येथे सदिच्छा भेट

**दैनिक वादळ वार्ता केज | प्रतिनिधी**  
दि. ७ जानेवारी २०२६ रोजी स्नेहालय सेवाभावी संस्था अहिल्यानगर या संस्थेची सद्भावना यात्रा सायकलवर सुरू आहे. महाराष्ट्रातील तरुणांवर सामाजिक जाणिवेची प्रेरणा आणि ऐक्य भावना पेरणारी ही सद्भावना सायकल यात्रा दि. ३० डिसेंबर २०२५ ते १२ जानेवारी २०२६ या काळात ही यात्रा नांदेड ते अहिल्यानगर अशी निघालेली आहे. या दरम्यानच्या प्रवासात ही यात्रा तरुणांना संपन्न जीवनाचे तंत्र शिकवण्यासाठी कार्यरत आहे. या ११ व्या यात्रे दरम्यान त्यांनी अनेक सामाजिक संस्था व शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्येही जागृती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या यात्रेच्या काही स्वयंसेवकांनी केज तालुक्यातील नामांकित शाळा जिल्हा परिषद माध्यमिक शाळा भाटुंबा येथे भेट देऊन



शाळेला सन्मानपत्र दिले. शाळा व परिसर पाहून आनंद व्यक्त केला. या शाळेने या यात्रेत सहभागी श्री. बाजीराव कानवडे व सौ. हिरा कानवडे हे दोघेही निवृत्त मुख्याध्यापक आहेत. तसेच श्री. रमेश धोत्रे श्री. अनिल वराडे श्री. राजेंद्र धायगुडे, श्रीराम पवार हेही ज्येष्ठ नागरिक आहेत. तसेच पुनम ठोंबरे संजना चव्हाण व स्नेहाल गारुडकर सागर अशा तरुणींचा आणि तरुणांचा ही या यात्रेत समावेश आहे. यात्रेतील श्री. आदिनाथ ढाकणे हे गोदावरी नदी स्वच्छता अभियान प्रकल्पात कार्यरत आहेत. ते गावा गावातील नदी

## कृषी उत्पन्न बाजार समिती बीड चे सचिव यशवंत कदम यांचा सेवापुर्ती निमित्ताने सन्मान

**दैनिक वादळ वार्ता बीड | प्रतिनिधी**  
कृषी उत्पन्न बाजार समिती बीड चे सचिव यशवंत राणाप्रताप कदम पस्तीस वर्षांच्या प्रदिर्घ सेवेनंतर शासन सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सन्मानपत्र स्मृतिचिन्ह ,शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी दैनिक आत्ताचा एक्स्प्रेस जिल्हा प्रतिनिधी किशोर देवा कुलकर्णी, सामाहिक संघर्ष यात्रा चे संपादक आत्मराम वाव्हळ, प्रकाश गाढे, दैनिक न्याय टाईम चे जिल्हा प्रतिनिधी संजय कुलकर्णी, कुक्कडगाव ग्रामपंचायत सदस्य आत्मराम प्रभाळे, चंद्रकांत नवले, सोनवणे मंडम, भागवत वैद्य, तुळशिदास पवार, सुदाम आरेकर, महा एनजीओ फेडरेशन चे बीड जिल्हा समन्वयक श्री बाजीराव ढाकणे



यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. बीड तालुक्यातील मौजे कुक्कडगाव येथील भुमिपुत्र यशवंतराव राणाप्रताप कदम शासकीय सेवेतून प्रदिर्घ काळांनंतर सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार आणि सन्मान महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित केला होता.

हे पत्रक मालक, मुद्रक, प्रकाशक, संपादक अजय महादेव भांगे यांनी निर्मिती प्रिंटिंग प्रेस, टाकळी रोड, धोंडीपुरा, जोशी नर्सिंग होमच्या समोर वीड ता. जि. बीड ४३११२२ येथे छापून दैनिक वादळवार्ता कार्यालय, महात्मा फुले नगर केज, पाण्याच्या टाकीजवळ केज ता. केज जि. बीड ४३११२३ (महाराष्ट्र) येथे प्रकाशित केले. मो. नं. ९४२२६६००७७

This newspaper is printed by owner, printer, publisher, editor Ajay Mahadev Bhange at nirmiti printing press, takli road, dhondipura in front Joshi nursing Home, Beed, tq. Beed, Dist. Beed 431122, Maharashtra and published at Dainik Vadalvarta office Mahatma Phule Nagar, near water tank kaj tq. kaj dist. Beed 431123 (Maharashtra) mo. no. 9422660077